

उपोद्घात

संविधानाच्या अनुच्छेद 151 अन्वये राज्य वित्तव्यवस्था लेखापरीक्षण अहवाल महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांना सादर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

या अहवालाच्या **प्रकरण I** मध्ये राज्य वित्तव्यवस्था लेखापरीक्षण अहवालाचा पाया आणि दृष्टीकोन, अहवालाची रचना, सरकारी खात्यांची रचना, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, महसूल अधिशेष/ तूट, वित्तीय अधिशेष इत्यादींचा समावेश आहे.

अहवालाच्या प्रकरण II आणि III मध्ये 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी राज्य शासनाच्या वित्तीय लेखे आणि विनियोजन लेख्यांची तपासणीतून उद्भवलेल्या बाबींचे लेखापरीक्षण निष्कर्ष आहेत. जिथे आवश्यक आहे तिथे महाराष्ट्र शासनाकडून माहिती प्राप्त करण्यात आली आहे.

‘लेख्यांची गुणवत्ता आणि वित्तीय अहवाल पद्धती’ या विषयावरील **प्रकरण IV**, हा राज्य शासनाचे विविध वित्तीय नियम, कार्यपद्धती आणि निर्देशांच्या अनुपालनाचा 2023-24 या कालावधीचा आढावा आणि स्थिती दर्शवितो.

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचे अहवाल ज्यात विविध शासकीय विभागांमधील कामगिरी लेखापरीक्षण आणि अनुपालन लेखापरीक्षणाचे निष्कर्ष, वैधानिक महामंडळे, मंडळे आणि शासकीय कंपन्यांच्या लेखापरीक्षणातून उद्भवणारी निरीक्षणे आणि महसुली जमांवरील निरीक्षणे समाविष्ट असतात ते स्वतंत्रपणे सादर केले जातात.

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी जारी केलेल्या लेखापरीक्षणाच्या मानकांनुसार हे लेखापरीक्षण केले गेले आहे.

टीप: मूळ इंग्रजी अहवालावरून अनुवादित: शंका समाधानासाठी कृपया इंग्रजी अहवाल पहावा.